

AJMERA REALTY & INFRA INDIA LTD.

Regd. Office: Citi Mall, Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.
Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@ajmera.com • Website: www.ajmera.com
CIN : L27104 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIIL/BSE-NSE/2025-26

Date: 30th January, 2026

To, The Manager, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Script Code: 513349	To, The Manager - Listing, National Stock Exchange of India Limited 5 th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051 Script Code: AJMERA
--	--

Sub: Newspaper Publication for Un-audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended 31st December, 2025.

Dear Sir/Madam,

In compliance with the requirements of Regulations 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 enclosed herewith copies of the newspaper publications for the Un-audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Nine months ended 31st December, 2025 published today in Business Standard and Mumbai Lakshadeep.

Kindly take the above on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

Reema Solanki
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

शुक्रवार, दि.३० जानेवारी, २०२६

मुंबई लक्षदीप ७

जाहीर सुचना

नाझे अहिल श्री. राजेश रातू जामन हे फ्लॅट नं. ४०४, ४था जमना, श्री निवेदिनिमक कृम को.ऑप. ही सोसायटी लि. (रजि.नं टीएफ/टीएफए/एचएसए/टीसी/२४७४२/२०१४, दिनांक २४.०६.२०१४), मुंबईसह मजली, वली, वेनार,पिंपरी,कल्याण,ठाणे मध्ये४०४ चे मालक आहेत. वरील फ्लॅट ३ जागा असलेली श्री. हेमकुमार रावजी शिंदे यांना मालकत्व दिनांक १५.०६.२००६ रोजी विक्रीकरारावर खरेदी केले असून दस्तावेज क्र. टनन१-०४१५-२००६ अन्वये सहा. दुसरा निष्कात याचकाकडे नोंदीणी केला आहे. श्री. हेमकुमार रावजी शिंदे यांनी सत्तर फ्लॅट हा मे. श्री.साई कन्दलक्षन यांच्याकडून दिनांक ३०.०९.१९९७ रोजी विक्रीकरारावर खरेदी केला असून दस्तावेज क्र.टनन१-२११७-१९९७,दिनांक ३०.०९.१९९७ अन्वये सहा.दुसरा निष्कात याचकाकडे नोंदीणी केला आहे.श्री. हेमकुमार रावजी शिंदे आणि मे. श्री.साई कन्दलक्षन यांच्यात दिनांक ३०.०९.१९९७ रोजीचे विक्रीकरार हे झाले असल्याकडून हरवले आहे. वयावरील नाझा अशिलानी कब्जा पोलिस स्टेशन, ठाणे येथे प्रेषित पत्र पत्र मिश्रित रीत. क्र.केएचएस२,दिनांक २८.०१.२०२२ रोजी एफआयआर दाखल केला आहे. जर कोणाला हा आढावेला किंवा च्याखल त्याचे आणि दावे असतील तर अशी यादी ही सुचना जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांसाठी आपला मतपत्र सोपवू शकतात. Sd/-
Date: 30/01/2026 Adv. Shital Kadam Chavan
B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chawk, Kalwa, Thane 400605

जाहिर नोटीस

सर्वसामान्य जनतेला द्वारे कळविण्यात येते की, फ्लॅट क्रमांक 15, चौथा मजला, अन्नपूर्णा अपार्टमेंट सी.एच.एस. लि., चिंचोरी रोड, मालाड (पश्चिम), मुंबई – 400064 या फ्लॅटनंदनीलाल विक्री करार दस्तावेज क्रमांक SBBJ/631/87 दिनांक 03/03/1987 अन्वये भरलेली मूळ मुद्रांक शुल्क पावती (Receipt No. 19673) तसेच नोंदीणी कार्यालयाची मूळ नोटीस हरवली / गहाळ झाली आहे.

सदर हरवलेल्या मूळ मुद्रांक शुल्क पावतीच्या आधार कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, अशी सर्व संबंधितांना कळविण्यात येत आहे.

ही जाहिर नोटीस माझ्या अशील श्रीमती प्रांजल प्रविण जाड व श्री. प्रविण पांडुरंग लाड (वरील नमूद फ्लॅटचे मालक) यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर फ्लॅटबाबत कोणास काही दावा अथवा हरकत असल्यास, त्यांनी या नोटीसीच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून 07 (सात) दिवसांच्या आत, संबधित कागदपत्रांसह खाली सूचित करण्याच्या वकिलाला लेखी स्वरूपात कळवावे.

निश्चित कालावधीत कोणताही दावा / हरकत प्राप्त न झाल्यास, सदर हरवलेल्या मूळ मुद्रांक शुल्क पावती व मूळ नोंदीणी कार्यालय नोटीसबाबत कोणताही दावा नाही, असे समजले जाईल.

अॅड. संदीप एस. मोरे
104, मास्टर भांडंड 1, रॉयल पाम्स, आर।मिलिक कॉलनी, गोरगाव (पूर्वी), मुंबई – 400065.

ज्यांना संबंधित असेल त्यांच्यासाठी सूचना

आमचे आशील श्री. आशीष राजेश देशमुख व कु. आकांशा राजेश देशमुख, राहणार पांडुरंग रावजी को.ऑप. जमनाही नगर, पंग हाऊस, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०३२ यांच्या सुखनेमुसार, आम्ही सर्वसामान्य जनतेस झालेल्याप्रमाणे सूचित करित आहोतः

१. आमचे आशील सांगतात की त्यांचे वकील स्व. राजेश गंगाधर देशमुख हे वधुवृद्धी एअर आर.२ को.ऑप. ही. को. लि., सी.विंग, १ वा मजला येथील फ्लॅट क्र. १००१, सुमारे २२५ चौ. फु. कार्पेट बेथफळावा, तसेच शेअर सिक्युरिटीज क्र. १००१, रिझर्व शेअर क्र. १००१ ते १००१७ (सावधवशक) यांचे एकत्रित मालक होते. सदर इमारत ओळख पीलीस लेन, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९ येथे स्थित आहे.

२. आमचे आशील सांगतात की स्व. राजेश गंगाधर देशमुख यांचे दिनांक ०४/०७/२००४ रोजी मृत्युपत्र न करता निधन झाले असून त्यांच्या पश्चात श्रीमती राजेश देशमुख (पत्नी), श्री. आशीष राजेश देशमुख (पुत्र) व कु. आकांशा राजेश देशमुख (कन्या) हेच हिंदू वारसा कायदा, १९५६ नुसार कायदेशीर वारस व प्रतिनिधी आहेत.

३. आमचे आशील सांगतात की स्व. राजेश गंगाधर देशमुख यांची आई श्रीमती शांती गंगाधर देशमुख यांचे दिनांक १० जून १९९८ रोजी, त्यांच्या पूर्विल वडील झाले होते.

४. आमचे आशील सांगतात की स्व. रााशीष राजेश देशमुख यांचे दिनांक ०२/०२/२०१८ रोजी मृत्युपत्र न करता निधन झाले असून त्यांच्या पश्चात श्री. आशीष राजेश देशमुख (पुत्र) व कु. आकांशा राजेश देशमुख (कन्या) हेच हिंदू वारसा कायदा, १९५६ नुसार कायदेशीर वारस व प्रतिनिधी आहेत.

५. आमचे आशील सांगतात की स्व. राजेश गंगाधर देशमुख यांनी त्यांच्या हयातीत सदर मालमत्ता कोणासाठी विकलेली, हस्तांतरित केलेली किंवा कोणत्याही तृतीय पक्षाचा हक्क किमती केलेला नाही, तसेच सदर मालमत्ता कोणत्याही बँकेत, वित्तीय संस्था किंवा कोणत्याही संस्थेकडे ताण देवलेली नाही.

६. आमचे आशील हेच वृत्त त्यांनी एकमेव कायदेशीर वारस व प्रतिनिधी असून, याबाबतितरित अन्य कोणताही कायदेशीर वारस नाही. तसेच आमचे आशील वरीलप्रमाणे वर्णन केलेली सदर फ्लॅट विक्री करण्याचा इरादा बाळगतात.

वरील परिस्थितीत, आम्ही सर्वसामान्य जनतेस याबद्दल सूचना देत आहोत की, जर कोणत्याही व्यक्ती किंवा कायदेशीर संस्थेला सदर फ्लॅटबाबत कोणताही हक्क, मालकी, अधिकार किंवा हितवादा असल्यास, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या नोटीसच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत, कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:३० ते रायकाळी ६:३० या वेळेत झालील पत्त्यावर अथवा ई-मेलवर संपर्क साधावा.

ठिकाण : मुंबई
दिनांक : ३०/०१/२०२६

सही/-
मसूद भारत जोशी
वकील, उच्च न्यायालय
दुकान क्रमांक २०२५/३२२९, ईश्वर झोम मॉल,
सुंदर नगर, गोरगाव (वसिष्ठन),
मुंबई - ४००० ०६९
मोबाईल - ९३२४५९४७७३
ईमेल : adv-mbjooshi@gmail.com

जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचना यादारे देण्यात येते की, श्रीमती लक्ष्मीबाई नारायण सोनवणे हिचे दिनांक १५/०५/२०२० रोजी खोली क्रमांक 3, पहिला मजला, शिवाजी गार्डन समोर, व्ही. नं. पूर्वी मार्ग, सुरवा को ओ ही सोसायटी लि., चुनाभाडी, मुंबई - 400 022 राहत्या घरी निधन झाले, तसेच श्रीमती लक्ष्मीबाई नारायण सोनवणे हिचे संबंधित महानगरपालिकेमध्ये निर्धारित कालावधीमध्ये मृत्युची नोंद झालेली नाही, तसेच श्रीमती लक्ष्मीबाई नारायण सोनवणे यांच्या मृत्युच्या तारखेची शासकीय दसरी नोंद नसल्याकारणाने त्यांचा मृत्युच्या तारखेचा कोणताही पुरावा नाही. सदर मृत्यु नोंदीणीसाठी उपरोक्त मयात व्यक्तीची मुलांी श्रीमती वंदना विजय नजाकोस हिने कुर्ला, अति. मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांचे न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे.

याबाबत जर कोणाची काहीही हरकत असल्यास त्यांनी जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत कुर्ला, अति. मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांचे न्यायालय याबाबत आपली हरकत / आक्षेप / म्हणणे बाखल करावे आणि त्या कालावधीमध्ये तसे न केल्यास त्यानंतर आपली कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी

सही/-
अॅड. सुवर्णा श्याम शिंदे
(वकील आणि कायदेशीर सल्लागार)
पत्ता: इमारत क्रमांक २१, फ्लॅट क्रमांक १०१, बी विंग, आदित्यराज रॉयल, टागोर नगर, चिकोली पूर्व, मुंबई ४०००८३

APPENDIX-16
[Under the Bye-Law No.34]
The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property Of the society.

PUBLIC NOTICE

Late Smt. Roshni Suresh Chandaliya the member of the Sairaj Guriyapada S.R.A. Co-Op. Hsg Soc. Ltd., having address at - Guriyapada, Valnai, Link Road, Malad (West), District - Borivali, Mumbai-400 064. And holding flat/ tenement no.405, Building No. 1, 4th Floor, the building of the society, died on 23rd February, 2025. And also her husband died on 28/07/1993 without making any nomination. After them, Mr. Sanjay Suresh Chandaliya (Son) has filed an application with the institution regarding the inheritance records. The society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimants /objector to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice. With copies of the such documents and other proofs in support of his /her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provide under the Bye-Laws of the society. The claims/objections. If any, received by the society for allotment of shares and interest of the deceased member in the / property of the society shall be dealt with in the manner provided under bye-laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants / objections, in the office of the society with the Presiding Officer of the society between 11.00 am to 1.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place : Mumbai-400 064.
Date : 28/01/2026

For and on behalf of
Presiding Officer,
Sairaj Guriyapada S.R.A.
Co-Operative Housing Society Ltd.,

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएफ१९८१पीएलसी०२५७७०

नोंदीणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वर्ळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वर्ळी, मुंबई-४०००१८. दूर.क्र.:०२२-६६६२५६०२, ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाइट:www.elcidinvestments.com

टपाल मतदानाची सूचना

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८, ११० व इतर लागू तरतुदी (कंपनी कायदा) सहावाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (व्यवस्थापन नियम), सहकार मंत्रालय, भारत शासन यांच्याद्वारे विरलित सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक २३ एप्रिल, २०२०, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ , सर्वसाधारण परिपत्रक क्र.०१/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ आणि इतर संबंधित परिपत्रक (एम्सीए|परिपत्रक) (कोणत्याही वैधानिक बदलांसह, दुसरी, फरक किंवा त्याची पुनर्अधिनियम सध्या अंमलात आहेत आणि वेळोवेळी सुधार्त केल्यानुसार) आणि सिंगुरेगिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिट्रिंग ऑलिगेशन्स अँड डिस्कलोजर रिकॉयमेंटस्) रेग्युलेशन २०१५ चे नियम ४४, (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि इतर लागू कायदे आणि यापुढे लागू केल्याप्रमाणे, २८.०९.२०२६ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत (सूचना) मंजूर केल्यानुसार खाली नमूद केलेल्या ठरावावर विद्युत स्वरूपात (रिमोट ई|व्होटिंग) मतदानाने सदस्यांची मान्यता देण्याची कंपनीची इच्छा आहे.

ठराव क्र. ठरावाचे वर्णन

१ विशेष ठराव: कंपनीचे सधजना अहवालाचे मुख्य नियम उद्दीष्ट बदल करण्यास मान्यता देणे.

येथे वापरलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या कोणत्याही किंप्रल शब्दाचा सूचनेमध्ये नेमून दिलेला अर्थ समान असेल.

एम्सीए|परिपत्रकांतगत पत्रावणी दिल्याप्रमाणे, कंपनीने गुरुवार, २९.०९.२०२६ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सूचना पाठवली आहे, ज्यांचे ई|मेल पत्रे कंपनीकडे नोंदीणीकृत आहेत किंवा डिपॉझिटरी/ डिपॉझिटरी सहभागी आहेत. किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट सांबा मणजे, मे. एमयुएफजी इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) (एमयुएफजी इन्टाईम), आणि ज्यांची नावे नॅशनल सिंगुरेगिज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएस) कडून नोंद तारीख अर्थात मंगळवार, २७.०९.२०२६ रोजी (कट|ऑफ तारीख) प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच्या सदस्यांच्या रजिस्ट्ररमध्ये/यादीमध्ये दिसतात. ज्या सदस्याला सूचना प्राप्त झाली नाही त्यांनी vakilgroup@gmail.com वर ईमेल पाठवा किंवा investor.helpdesk@in.mfms.mufg.com वर लिहा.

सूचना कं पनीच्या वेबसाइटवर (www.elcidinvestments.com), सीडीएसएस (www.evotingindia.com) उपलब्ध आहे आणि बीएसई (www.bseindia.com) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. एम्सीए परिपत्रकांतगत पत्रावणी दिल्यानुसार, कंपनीने सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे आणि ज्या सदस्यांचा ईमेल पत्ता नोंदीणीकृत नाही अशा सदस्यांना पोस्टल बॅलेट फॉर्म आणि टपाल मुद्रांक शुल्क भरलेले प्रतिसाद लिफाफ्यासह नोटीसची हार्ड कॉपी पाठवणार नाही. सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावावर सदस्यांची समंती किंवा असहमती एम्सीए परिपत्रकानुसार रिमोट ई|व्होटिंगद्वारे घेतली जाईल.

सदस्यांना सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करता याव्यात आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी, ज्या सदस्यांनी त्यांचे ई|मेल पत्रे कंपनीकडे नोंदीणीकृत केलेले नाहीत ते आता investor.helpdesk@in.mfms.mufg.com वर किंवा vakilgroup@gmail.com वर ई|मेल पाठवून नोंदीणी करू शकतात. डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई|मेल पत्रे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदवावेत.

कंपनी कायद्याच्या कलम १०८, ११० आणि इतर लागू तरतुदी सहाचिता व्यवस्थापन नियमांचे नियम २० व २२ सहाचिता लिस्टिंग रेग्युलेशन्सचे रूस ४४, एम्सीए परिपत्रक आणि इतर कोणत्याही लागू तरतुदी, जर असतील तर, कंपनीने सीडीएसएसद्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई|व्होटिंग सेवेद्वारे सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकता यावे यासाठी रिमोट ई|व्होटिंग सुविधेचा विस्तार केला आहे. रिमोट ई|व्होटिंगद्वारे मतदान मंगळवार,०३.०९.२०२६ रोजी स.१.००वा. (भाप्रवे) प्रांभ होईल आणि बुधवार, ०४.०३.२०२६ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर ई|मिमतदान सुविधा अक्षम केली जाईल. सर्व सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार रिमोट ई|व्होटिंगद्वारेच त्यांचे मत द्यावे. ठरावावर एका सदस्याने मत दिल्यानंतर, त्याला किंवा तिला नंतर त्यात बदल करण्याची पत्रावणी दिली जाणार नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेची संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएस, ए विंग, २५वा मजला, मौर्यान प्युचरेस, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व), मुंबई|X०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdsindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२|३२३०८५४२/४३ वर कॉल करा.

समाप्तद्वारे मतदानाचे अधिकार कट|ऑफ तारखेला अर्थात २७.०९.२०२६ रोजी कंपनीच्या पेज|ऑफ इकिटी शेअर कॅंपिटलमधील त्यांच्या हिश्याच्या प्रमाणात असतील. जी व्यक्ती सदस्य नाही कट|ऑफ तारखेने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

रिमोट ई|मिमतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी बोडाने श्रीमती रुची कोटक (एम्सीए: १९५५), प्रोग्रामर, रुची कोटक आणि असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी यांची तपासनीस (तपासनीस) म्हणून नियुक्ती केली आहे.

निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने टाकलेल्या मतांची छाननी पूर्ण झाल्यावर, तपासनीस आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्षाना, किंवा त्याने अधिकृतपणे अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सादर करेल. अध्यक्ष किंवा कोणताही संचालक किंवा अध्यक्षानी अधिकृत केलीी इतर कोणतीही व्यक्ती पोस्टल मतपत्रेकिचे निकाल वैधानिक कालमर्यादेनुसार घोषित करतील. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे मतदान संपल्यानंतर २ (दोन) कामकाजाच्या दिवसांत पोस्टल बॅलेटचे निकाल जाहीर केले जातील. तपासनीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या www.elcidinvestments.com आणि सीडीएसएस म्हणजेच www.evotingindia.com वर देखील पोस्ट केले जातील आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील. कंपनी आपल्या नोंदीणीकृत कार्यालयातही निकाल प्रदर्शित करेल. हा ठराव, आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास, दुरुथ ई|मतदानासाठी निर्रिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला अर्थात ०४.०३.२०२५ रोजी पास झाल्याचे मानले जाईल.

पोस्टल मतपत्रेकिद्वारे प्रस्तावित केलेल्या ठरावाच्या संदर्भात कोणतीही शंका कंपनीच्या अध्यक्षांना vakilgroup@gmail.com वर संवोधित केली जाऊ शकते.

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता
सही/-
ठिकाण: मुंबई
दिनांक: २८.०१.२०२६
अपुत्र डोलानी
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सेवानिवृत्त व्यक्तीची १.३५ कोटींची ऑनलाइन फसवणूक

जळगाव, दि. २९: शेअर ट्रेडिंगविषयी इंटरनेटवर माहिती शोधताना अधिक नपयाच्या आरमि षाला बळी पडलेल्या एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारी नगर परिसरात राहणारे आणि खासगी कंपनीतून निवृत्त झालेले ६१ वर्षीय व्यक्तीने ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन शेअर ट्रेडिंगची माहिती शोधली. यावेळी दिसलेल्या एका व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक केल्यानंतर ते एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपमध्ये शेअर बाजाराबाबंथी माहिती देत गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. ग्रुपमधून पाठविण्यात आलेल्या लिंकवरून गुंतवणूक केल्यानंतर मोठा नफा होत असल्याचे दाखवण्यात आले.

अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड

सीआयएन : L27104MH1985PLC035659
नोंदीणीकृत कार्यालय: सिटी मॉल, टिकट रोड, अंधेरी (प.), मुंबई – ४०० ०५३.
दूर. : +९१ २२ ६६६४४००० फॅक्स : +९१ २२ २६३२५९०२
वेबसाइट : www.ajmera.com ई-मेल आयडी : investors@ajmera.com

दि. ३१.१२.२०२५ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा सारांश									
(रु. लाखाने, इंग्रिएस वाळकता)									
अ. क्र.	तपशील	स्थायी			एकत्रित			नऊमाहीअखेर	वर्षअखेर
		तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	वर्षअखेर		
		३१.१२.२०२५	३०.०९.२०२५	३१.१२.२०२४	३१.१२.२०२५	३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.०३.२०२४
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	परिचलनातून एकूण उत्पन्न	१०,१७७	१२,३२५	१५,२३३	३८,८२२	४२,४०६	५४,३६७	१८,३५२	२२,१०१
२	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	३,०७४	३,५६६	४,१३८	११,४८१	१०,८४४	१४,५८७	४,१९०	४,२८०
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपरिचालन)	३,०७४	३,५६६	४,१३८	११,४८१	१०,८४४	१४,५८७	४,१९०	४,२८०
४	करपण्यात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपरिचालन)	२,०८२	२,६१९	३,१९६	८,०६३	८,३०३	११,१६४	२,५५४	३,३८९
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपण्यात) यांचा समावेश)	२,०८२	२,६१९	३,१९६	८,०६३	८,२९६	११,१८१	२,५५४	३,०३७
६	प्रदानित समभाग भांडवल	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६
७	अन्य समभाग				१,०५,७७६				
८	उत्पन्न व खर्च (प्रत्येकी रु. १०/-) (आवडीत व खर्चित परिचलनाकरिता)	१.०६	१.३३	१.७१	४.१०	४.५८	६.०३	१.३०	१.५४
अ) मूलभूत		१.०६	१.३३	१.७१	४.१०	४.५८	६.०३	१.३०	१.५४
ब) सौम्यीकृत									

टीप :

- कंपनीच्या दि. ३१.१२.२०२५ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या वरील अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुराव्यलेकन व शिफारस करण्यात आली असून कंपनीच्या संचालक मंडळद्वारे त्यांच्या दि. २९.०१.२०२६ रोजी आयोजित संसभेचे त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी त्यांचे मर्यादित पुराव्यलेकन केलेले आहे.
- वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहाचान कंपनी (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५, अंतर्गत अधिसूचित भारतीय लेखा मानकानुसार (आयएसडी एस) तयार करण्यात आलेले आहेत.
- निष्कर्ष कंपनीची वेबसाइट, रक्षागिरि, लो.वर उपलब्ध आहेत व ते कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात आले आहेत.
- कंपनी एकल विभाग अर्थात बांधकाम (रियल इस्टेट) क्षेत्रात कार्यरत आहे.
- गत कालावधीकरिताचा आकडेवारी विषयान कालावधीच्या वार्षिकरणाच्या निश्चितीकरिता आवश्यकनुसार पुरावित्त व पुरावित्त करण्यात आली आहे.
- दि. ३१.१२.२०२५ रोजीनुसार कंपनीच्या संभागांचे दर्दनी मूल्य रु. १०/- प्रतिशे आहे. कंपनीने प्रत्येकी रु. १०/- च्या एका संभागाचे नोंद दिनांक दि. १५.०१.२०२६ पासून पूर्णतः प्रदानित प्रत्येकी रु. २/- दर्द मूल्याच्या पूर्णतः प्रदानित, पाच संभागांमध्ये स्टॉक विभाजन / उपविभाजनस मंजुरी दिली आहे. त्यानुसार दि. १५.०१.२०२६ पासून संभागांची संख्या ३१५४५५१ संभागांवळून १९६७५६५० संभागा इतकी वाढलेली आहे. आयएसडी एस ३३ नुसार, सर्व गत कालावधीकरिता उत्पन्न प्रतिशेअ, मूलभूत व सौम्यीकृत इंग्रिएस हे संभागांच्या विभाजन संख्येप्रमाणे विचारात घेऊन पुनःमूळ करण्यात आले आहेत.

दिनांक : २९.०१.२०२६
ठिकाण : मुंबई

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएफ१९८१पीएलसी०२५७७०
नोंदीणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वर्ळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वर्ळी, मुंबई-४०००१८. दूर.क्र.:०२२-६६६२५६०२, फॅक्स:०२२-६६६२५६०५,
ई-मेल: vakilgroup@gmail.com, वेबसाइट: www.elcidinvestments.com

३१.१२.२०२५ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

एकमेव						
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही</		